

28th April, 2022

1. **BSE Limited,**
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.
2. **National Stock Exchange of India Ltd.**
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051.

Sub.: Newspaper publication by Kansai Nerolac Paints Limited regarding transfer of shares to the Demat Account of Investor Education and Protection Fund Authority


- Ref.: 1. Regulation 47 read with Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**
2. Scrip Codes: BSE - 500165, NSE - KANSAINER

Dear Sirs,

In terms of the provisions of Regulation 47 read with Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the newspaper cuttings of the notice published in Business Standard (English) (published in all editions across India; copy of Mumbai Edition is attached), and Sakal (Marathi) (published in Mumbai edition), regarding transfer of shares in respect of which dividend has not been paid or claimed for a period of seven consecutive years or more to the Demat account of the Investor Education and Protection Fund Authority.

This is for your information and record.

For **KANSAI NEROLAC PAINTS LIMITED**



G. T. GOVINDARAJAN
COMPANY SECRETARY

Encl.: As above.

Annexure A

Statement of Determination of the Maximum Amount of Permissible Capital Payment for Buy-back of Equity Shares in accordance with the provisions of the Act and the SEBI Buy-back Regulations (the "Statement")

Table with columns: Particulars, Standalone, Consolidated. Rows include Paid-up Equity Share Capital, Free Reserves, General Reserve, Retained Earnings, Securities Premium Account, Total (A+B+C), Maximum amount permissible, and Amount approved by the Board.

* Calculation in respect to Buy-back is done on the basis of audited financial statements of the Company for the year ended March 31, 2021. ** Retained Earning is adjusted for other comprehensive income(loss).

For and on behalf of the Board of Directors of Sinclairs Hotels Limited Sd/- Navin Chand Suchanti Chairman DIN: 00273663 Date: 26 April 2022 Place: Kolkata

- g) Upon placing the bid, the Shareholder Broker shall provide a Transaction Registration Slip (TRS) generated by the BSE Exchange Bidding System to the eligible shareholder. TRS will contain the details of order submitted like Bid ID No., Application No., DP ID, Client ID, No. of Equity Shares tendered etc. h) It is clarified that in case of dematerialized Equity Shares, submission of the tender form and TRS is not mandatory. In case of non-receipt of the completed tender form and other documents, but receipt of Equity Shares in the accounts of the Clearing Corporation and a valid bid in the exchange bidding system, the bid by such Equity Shareholder shall be deemed to have been accepted.

12.12 Procedure to be followed by Eligible Shareholders holding Equity Shares in the Physical form:

- a) Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/144 dated 31 July 2020, all eligible shareholders holding Equity Shares in physical form are allowed to tender such shares in the buyback undertaken through the tender offer route. However, such tendering shall be as per the provisions of the SEBI Buyback Regulations. b) Eligible Shareholders who are holding physical Equity Shares and intend to participate in the Buyback will be required to approach their respective Shareholder Broker along with the complete set of documents for verification procedures to be carried out before placement of the bid. Such documents will include the (A) Tender Form duly signed by all Eligible Shareholders (in case shares are in joint names, in the same order in which they hold the shares), (B) original share certificate(s), (C) valid share transfer form(s)/Form SH-4 duly filled and signed by the transferors (i.e. by all registered Shareholders in the same order and as per the specimen signatures registered with the Company) and duly witnessed at the appropriate place authorizing the transfer in favour of the Company, (D) self-attested copy of PAN card(s) of all Eligible Shareholders, (E) any other relevant documents such as power of attorney, corporate authorization (including board resolution/specimen signature), notarized copy of death certificate and succession certificate or probated will, if the original shareholder is deceased, etc., as applicable. In addition, if the address of the Eligible Shareholder has undergone a change from the address registered in the register of members of the Company, the Eligible Shareholder would be required to submit a self-attested copy of address proof consisting of any one of the following documents: Aadhaar card, voter identity card or passport. c) Based on the documents mentioned in paragraph above, the concerned Shareholder Broker shall place an order/bid on behalf of the Eligible Shareholders holding Equity Shares in physical form who wish to tender Equity Shares in the Buyback, using the acquisition window of the Designated Stock Exchange. Upon placing the bid, the Shareholder Broker shall provide a TRS generated by the exchange bidding system to the Eligible Shareholder. TRS will contain the details of order submitted like folio no., certificate no., distinctive no., no. of Equity Shares tendered etc. d) Any Shareholder Broker /Eligible Shareholder who places a bid for physical Equity Shares, is required to deliver the original share certificate(s) and documents (as mentioned above) along with TRS generated by exchange bidding system upon placing of bid, either by registered post, speed post or courier or hand delivery to the Registrar to the Buyback i.e. Niche Technologies Pvt. Ltd (at the address mentioned at paragraph 17 below) not later than 2 (two) days from the offer closing date. The envelope should be super scribed as 'Sinclairs Hotels Limited Buyback 2022'. One copy of the TRS will be retained by Registrar to the Buyback and it will provide acknowledgement of the same to the Shareholder Broker. e) The Eligible Shareholders holding physical Equity Shares should note that physical Equity Shares will not be accepted unless the complete set of documents are submitted. Acceptance of the physical Equity Shares for Buyback by the Company shall be subject to verification as per the Buyback Regulations and any further directions issued in this regard. The Registrar to the Buyback will verify such bids based on the documents submitted on a daily basis and till such verification, the Designated Stock Exchange shall display such bids as 'unconfirmed physical bids'. Once Registrar to the Buyback confirms the bids, they will be treated as 'confirmed bids'. f) In case any Eligible Shareholder has submitted Equity Shares in physical form for dematerialization, such Eligible Shareholders should ensure that the process of getting the Equity Shares dematerialized is completed well in time so that they can participate in the Buyback before the closure of the tendering period of the Buyback. g) An unregistered shareholder holding Equity Shares in physical form may also tender their Equity Shares in the Buyback by submitting the duly executed transfer deed for transfer of shares, purchased prior to the Record Date, in their name, along with the offer form, copy of their PAN card and of the person from whom they have purchased shares and other relevant documents as required for transfer, if any.

13. METHOD OF SETTLEMENT: Upon finalization of the basis of acceptance as per SEBI Buyback Regulations:

- 13.1 The settlement of trades shall be carried out in the manner similar to settlement of trades in the secondary market and as intimated by the Clearing Corporation from time to time. 13.2 The Company will pay the consideration to the Clearing Corporation on or before the pay-in date for settlement for Equity Shares accepted under the Buyback, the Shareholders whose shares have been accepted in the Buyback will receive funds payout in their settlement bank account from Clearing Corporation. 13.3 The equity shares bought back in the demat form would be transferred directly to the demat account of the Company provided it is indicated by the Company's Broker or it will be transferred by the Company's Broker to the Demat Account on receipt of the equity shares from the clearing and settlement mechanism of BSE. 13.4 The Eligible Shareholders will have to ensure that they keep the depository participant ("DP") account active and unblocked to receive credit in case of return of Equity Shares, due to rejection or due to non-acceptance. 13.5 Excess demat Equity Shares or unaccepted demat Equity Shares, if any, tendered by the Eligible Shareholders would be returned to them by Clearing Corporation. 13.6 Excess or unaccepted Equity Shares which are in physical form, if any, tendered by the Eligible Shareholders would be returned back to the concerned Eligible Shareholders directly by the Registrar to the Buyback. The Company is authorized to split the share certificate and issue new consolidated share certificate for the unaccepted Equity Shares in physical form, in case the Equity Shares accepted by the Company are less than the Equity Shares that are tendered. 13.7 The settlements of fund obligation for Equity Shares in dematerialized and physical form shall be affected as per the SEBI Circulars and as prescribed by the Designated Stock Exchange and Clearing Corporation from time to time and the Seller Member used issue contract note. Company's Broker would also issue a contract note to the Company for the Equity Shares accepted under the Buyback. For Equity Shares in dematerialized form accepted under the Buyback, such beneficial owners will receive funds payout in their bank account as provided by the depository system directly to the Clearing Corporation. For Equity Shares in physical form, the Clearing Corporation will release the funds to the Seller Member(s) as per secondary market payout mechanism. If such shareholders' bank account details are not available or if the funds transfer instruction is rejected by the RBI /bank(s), due to any reason, then the amount payable to the concerned shareholders will be transferred to the Seller Member for onward transfer to such shareholders. The Seller Member would issue contract note. 13.8 Eligible Shareholders who intend to participate in the Buyback should consult their respective Seller Member for payment to them of any cost, applicable taxes, charges and expenses (including brokerage) that may be levied by the Seller Member upon the Eligible Shareholders for tendering Equity Shares in the Buyback (secondary market transaction). The Buyback consideration received by the Eligible Shareholders, in respect of accepted Equity Shares, could be net of such costs, applicable taxes, charges and expenses (including brokerage) and the Company accepts no responsibility to bear or pay such additional cost, charges and expenses (including brokerage) incurred solely by the Eligible Shareholders. 13.9 The Equity Shares lying to the credit of the Demat Account and the Equity Shares bought back and accepted in physical form will be extinguished in the manner and following the procedure prescribed in the Buyback Regulations. 14. REJECTION CRITERIA: The equity shares tendered by the eligible shareholders would be liable to be rejected on the following grounds: a. the shareholder is not an eligible shareholder of the company as on record date; or b. if there is a name mismatch in the dematerialized account of the shareholder and PAN ; or c. receipt of completed tender form and other documents but not receipt of equity shares in the special account of the clearing corporation.

15. RECORD DATE AND SHAREHOLDER'S ENTITLEMENT:

- 15.1 As required under 9(i) of the SEBI Buyback Regulations, the Company has fixed Friday, 13 May 2022 as the record date (the "Record Date") for the purpose of determining the entitlement and the names of the shareholders, who are eligible to participate in the Buyback Offer. 15.2 The equity shares to be bought back as a part of this Buyback Offer is divided into two categories: • Reserved category for Small Shareholders; and • General category for all other shareholders. 15.3 As defined in Regulation 2(i)(n) of the SEBI Buyback Regulations, a "small shareholder" means a shareholder of a company, who holds equity shares whose market value, on the basis of closing price of shares on BSE as on record date is not more than two lakh rupees. 15.4 In accordance with Regulation 6 of the SEBI Buyback Regulations, 15% (fifteen percent) of the number of equity shares which the Company proposes to buyback or number of equity shares entitled as per the shareholding of small shareholders, whichever is higher, shall be reserved for the small shareholders as part of this Buyback. 15.5 On the basis of shareholdings as on the Record Date, the Company will determine the entitlement of each shareholder to tender their shares in the Buyback. This entitlement for each shareholder will be calculated based on the number of equity shares held by the respective shareholder as on the Record Date and the ratio of Buyback applicable in the category to which such shareholder belongs. The final number of equity shares the Company will purchase from the shareholders will be based on the equity shares tendered. Accordingly the Company may not purchase all of the equity shares tendered by the shareholders over and above their entitlement. 15.6 After accepting equity shares tendered on the basis of entitlement, the equity shares left to be bought back, if any in one category shall first be accepted, in proportion to the equity shares tendered over and above the entitlement in the offer by the shareholders in that category and thereafter from shareholders who have tendered over and above their entitlement in other category. 15.7 In order to ensure that the same Eligible Shareholders with multiple demat accounts/folios do not receive a higher entitlement under the Small Shareholder category, the Company will club together the Equity Shares held by such shareholders with a common PAN for determining the category (Small Shareholder or General Category) and the Buyback Entitlement. In case of joint shareholding, the Company will club together the Equity Shares held in cases where the sequence of the PANs of the joint shareholders is identical. In case of shareholders holding Physical Shares, where the sequence of PANs is identical and where the PANs of all joint shareholders are not available, the Company will check the sequence of the names of the joint holders and club together the Equity Shares held in such cases where the sequence of the PANs and name of joint shareholders are identical. The shareholding of institutional investors like mutual funds, pension funds/trusts, insurance companies, foreign institutional investors/foreign portfolio investors etc., with common PAN will not be clubbed together for determining the category and will be considered separately, where these Equity Shares are held for different schemes/sub-accounts and have a different demat account nomenclature based on information prepared by the Registrar to the Buyback as per the shareholder records received from the Depositories. Further, the Equity Shares held under the category of "clearing members" or "corporate body margin account" or "corporate body - broker" as per the beneficial position data as on Record Date with common PAN are not proposed to be clubbed together for determining their entitlement and will be considered separately, where these Equity Shares are assumed to be held on behalf of clients. 15.8 The Eligible Shareholders participation in the Buyback shall be voluntary. Eligible Shareholders of the Company can choose to participate, in part or in full and get cash in lieu of equity shares to be accepted under the Buyback or they may choose not to participate and enjoy a resultant increase in their percentage shareholding in the Company, post Buyback, without additional investment. The Eligible Shareholder may also tender a part of their entitlement. Further, Eligible Shareholders of the Company also have the option of tendering additional Equity Shares (over and above their entitlement) and participate in the shortfall due to non-participation by some other Eligible Shareholders of the Company, if any. 15.9 The Buyback from Non-resident members, Overseas Corporate Bodies (OCBs) and Foreign Institutional Investors (FIIs), Foreign Portfolio Investors (FPIs) and members of foreign nationality, if any, shall be subject to such approvals as may be required including approvals from the Reserve Bank of India under the Foreign Exchange Management Act, 1999 and the rules, regulations framed there under, if any. 15.10 The maximum tender under the Buyback by any Eligible Shareholder of the Company cannot exceed the number of Equity Shares held by such Eligible Shareholder of the Company as on the Record Date. 15.11 The Equity shares tendered as per the entitlement by the Eligible Shareholders of the Company as well as additional Equity shares tendered, if any, will be accepted as per the procedure laid down in SEBI Buyback Regulations. 15.12 Detailed instructions for participation in the Buyback (tendering of Equity shares in the Buyback) as well as the relevant time table will be included in the Letter of Offer which will be sent in due course to the Eligible Shareholders of the Company. 16. COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER: Ms. Kriti Kochar Company Secretary & Compliance Officer Sinclairs Hotels Limited Pressman House, 10A Lee Road, Kolkata 700 020 Tel. No.: +91 90075 40731; E-mail: cs@sinclairshotels.com; Website: www.sinclairshotels.com Investor may contact the Company Secretary for any clarification or to address their grievances, if any, between 11:00 A.M. to 2:00 P.M. on all working days except Saturday, Sunday and public holidays. 17. INVESTOR SERVICE CENTRE & REGISTRAR TO THE OFFER: In case of any query, the shareholders may contact the Registrar to the Buyback between i.e. 11:00 A.M. to 2:00 P.M. on all working days except Saturday, Sunday and public holidays. NICHETECHNOLOGIES PRIVATE LIMITED CIN: U74140WB1990PLC062636 SEBI REG. NO.: INR00003290 Validity: Permanent Contact Person: Mr. Shoab Abbas/ Mr. Ashok Sen Address: 3A, Auckland Place, 7th Floor, Room No 7A & 7B, Kolkata 700 017 Tel.: +91 33 2280 6616 / 6617 / 6618; Fax: +91 33 2280 6619; Email: nichetechnol@nicheotechpl.com; Website: www.nicheotechpl.com 18. MANAGER TO THE BUYBACK OFFER: SKP SECURITIES LIMITED CIN: L74140WB1990PLC049032 SEBI REG. NO.: INM00012670 Validity: Permanent Contact Person: Mr. Anup Kumar Sharma Address: Chatterjee International Centre, Level 21, 33A, Jawaharlal Nehru Road, Kolkata 700 071 Tel.: +91 33 40077000; Email: contact@skpsecurities.com; Website: www.skpsecurities.com 19. DIRECTORS RESPONSIBILITY: As per Regulation 24(i)(a) of the SEBI Buyback Regulations, the Board of Directors of the Company accept responsibility for the information contained in this Public Announcement or any other information, advertisement, circular, brochure, publicity materials etc. which may be issued in relation to the Buyback and confirms that such documents contain true, factual and material information and does not contain any misleading information. For and on behalf of the Board of Directors of Sinclairs Hotels Limited Sd/- Mr Navin Chand Suchanti Chairman, Non-Executive Director DIN: 00273663 Sd/- Mr Kunti Bose Independent Director DIN: 02891649 Sd/- Ms Kriti Kochar Company Secretary & Compliance Officer Membership No. A52688 Date: 27 April 2022 Place: Kolkata

apcotex industries limited Registered Office: 49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800 • www.apcotex.com • Email: redressal@apcotex.com CIN: L99999MH1986PLC039199 EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022 (Rs. in Lakhs) Table with columns: SR. NO., PARTICULARS, QUARTER ENDED (31st March 22 Audited, 31st December 21 Audited, 31st March 21 Audited), YEAR ENDED (31st March 22 Audited, 31st March 21 Audited). Rows include Total Income from Operations, Net Profit for the period (before tax, exceptional and / or extraordinary items), Net Profit for the period before tax (after exceptional and / or extraordinary items), Net Profit for the period after tax (after exceptional and / or extraordinary items), Total Comprehensive Income for the period, Paid up Equity Share Capital, Earning per Share Basic & Diluted. Notes: a) The above is an extract of the detailed format of the results for Quarter and Year ended on 31st March 2022 filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. b) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 27th April 2022. c) The Board of Directors have recommended an Final Dividend @ Rs 3/- per share (on fully paid up share of Rs 2/- each) for financial year 2021-22. For and on behalf of the Board Sd/- Atul C. Choksey Chairman DIN: 00002102 Place: Mumbai Date: 27th April 2022

KANSAL PAINT NEROLAC KANSAL NEROLAC PAINTS LIMITED Registered Office: Nerolac House, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400 013. Tel.: +91-2224934001 Website: www.nerolac.com Investor Relations E-mail ID: investor@nerolac.com CIN: L24202MH1920PLC00825 NOTICE TO SHAREHOLDERS Transfer of shares of the Company to the DEMAT Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority In terms of provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules"), the Company is required to transfer the shares in respect of which dividend has not been paid or claimed for a period of seven consecutive years or more to the Demat Account of the IEPF Authority. In compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred/credited to the Demat Account of IEPF Authority with the Central Depository Services Limited (CDSL). The list of shareholder(s) whose shares are liable to be transferred/credited to the Demat account of the IEPF Authority is uploaded on the website of the Company at https://www.nerolac.com/financialshareholders.html The shareholders are requested to claim the unpaid/unclaimed dividend latest by Thursday, July 28, 2022, to avoid the transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority. Shareholders may please note that the Company shall transfer the concerned shares held by them in physical or Demat form to the Demat Account of the IEPF Authority by the due date and as per the procedure prescribed in the Rules. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to the Demat Account of the IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non negotiable. The concerned shareholders may note that upon transfer of such shares to the IEPF Authority, no claim shall lie against the Company in respect of the shares transferred to the IEPF Authority. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the Demat Account pursuant to the Rules. Shareholders may note that both the unclaimed dividend amount transferred to IEPF Authority and the shares transferred to the Demat Account of the IEPF Authority can be claimed back by them from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules. For any information/clarifications on this matter, concerned shareholders may write to the Company at investor@nerolac.com or contact the Company's Registrar and Share Transfer Agent - TSR Consultants Private Ltd. C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083. For KANSAL NEROLAC PAINTS LIMITED Sd/- G. T. Govindarajan Company Secretary Place: Mumbai Date : April 28, 2022

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) RELEVANT PARTICULARS 1. Name of the corporate debtor: SYNERGY KITCHENS AND HOSPITALITY PRIVATE LIMITED 2. Date of incorporation of corporate debtor: 22.02.2008 3. Authority under which corporate debtor is incorporated/registered: Registrar of Companies, Kolkata 4. Corporate identity number/limited liability identification number of corporate debtor: U15135WB2008PTC122942 5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor: 446/3, Lake Gardens, Kolkata – 700045, West Bengal 6. Insolvency commencement date of the corporate debtor: 25.11.2021 [as per order of NCLT, Kolkata in C.P.(IB.) No. 1601/KB/2019 dated 25.11.2021] 7. Date of invitation of expression of interest: 28.04.2022 (Previous dates: 08.02.2022 & 01.03.2022) 8. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at: On request by email to cirp.synergy@gmail.com 9. Norms of ineligibility applicable under section 29A are available at: The Resolution Applicant shall be required to be compliant with Insolvency and Bankruptcy Code, 2016 including but not limited to eligibility vis 29A of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and its related Regulations that are in force or which may come into force subsequently for submission of Resolution Plan and all matters under/ pursuant to/ related to and / or in furtherance of this invitation. 10. Last date for receipt of Expression of Interest: 13.05.2022 (Previous dates: 23.02.2022 & 16.03.2022) 11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants: 15.05.2022 (Previous dates: 05.03.2022 & 17.03.2022) 12. Last date for submission of objections to provisional list: 21.05.2022 (Previous dates: 10.03.2022 & 19.03.2022) 13. Date of issue of final list of prospective resolution applicants: 23.05.2022 (Previous dates: 20.03.2022 & 21.03.2022) 14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants: 21.05.2022 (Previous dates: 10.03.2022 & 19.03.2022) 15. Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information: The RP will share the Evaluation Matrix, Information Memorandum, RFRP via e-mail to the eligible applicants on execution of Confidentiality Undertaking and complying other terms of EOI along with a refundable deposit of Rupees Two Lakh only. 16. Last date for submission of resolution plans: 20.06.2022 (Previous dates: 09.04.2022 & 18.04.2022) 17. Manner of submitting resolution plans to resolution professional: In the sealed envelope by speed post or hand delivery to the RP's correspondence addressed along with electronic form digital copy in two pen drives and at cirp.synergy@gmail.com in a password protected form. 18. Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval: 27.05.2022 (Previous dates: 09.05.2022 & 09.05.2022) 19. Name and registration number of the resolution professional: Name: Raski Singhania IP Registration No.: IBB/PA-001/IP-P00390/2017-18/10708 20. Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board: Name: Raski Singhania Registered Address: Chittrakot Building, Room No. 98, 9th Floor 230A, A.J.C. Bose Road, Kolkata-700020 Regd. Email id: raski.singhania@gmail.com 21. Address and e-mail to be used for correspondence with the resolution professional: Address: Chittrakot Building, Room No. 98, 9th Floor 230A, A.J.C. Bose Road, Kolkata-700020 Email id: cirp.synergy@gmail.com 22. Further Details are available at or with: Raski Singhania cirp.synergy@gmail.com 23. Date of publication of Form G: 28.04.2022 (Previous dates: 08.02.2022 & 01.03.2022) Notes: 1. The dates mentioned in the above table are subject to extension approval of CIRP period by the Hon'ble NCLT, Kolkata where an application for Extension of the CIRP period will be filed soon. 2. This Form G is published pursuant to the resolution passed by the CoC members in the CoC meeting held on 22.04.2022 to re-invite expression of interest. Raski Singhania Regn No. IBB/PA-001/IP-P00390/2017-18/10708 Registered Address: Chittrakot Building, Room No. 98, 9th Floor, 230A, A.J.C. Bose Road, Kolkata - 700020 Registered Email id: raski.singhania@gmail.com Date: 28.04.2022 Place: Kolkata Resolution Professional for Synergy Kitchens & Hospitality Private Limited

सुकाळ अर्थविश्व मुंबई, गुरुवार, २८ एप्रिल २०२२. BSE 56,819.39 -537.22. USD 1\$ ₹76.64. EURO 1€ ₹80.73. POUND 1£ ₹96.05. सोने: ₹51,414. चांदी: ₹65,000.

दृष्टिक्षेपात

बजाज ऑटोला तिमाहीत १४६९ कोटी नफा पुणे: दुचाकी आणि तीन चाकी वाहन निर्माती कंपनी बजाज ऑटो लिमिटेडने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत १४६९ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने आज आर्थिक निकाल जाहीर केले, त्यात ही माहिती देण्यात आली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत १३३२ कोटी रुपये नफा झाला होता.

डोअरस्टेप गोल्ड लोन ब्रॅंड आता महाराष्ट्रात

मुंबई: सोन्यावर कर्ज घरपोच उपलब्ध करून देणारा भारतीय पहिला डोअरस्टेप गोल्ड लोन बँड रुपीक आता कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद अशा पाच शहरांमध्ये दाखल झाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमधील यशस्वी कामगिरीनंतर आणि तेथील घरापर्यांत पोहोचलेले ओळखीचे नाव बनवल्यानंतर रुपीकने महाराष्ट्राच्या आणखी काही शहरांतील अधिक विस्तृत शाखेवर्गासाठी दारे उघडली आहेत. रुपीक शाखेकामीत कमीत-कमी कागदपत्रांसह आणि प्रतिमहिना ०.४९ टक्के अशा सर्वात कमी व्याजदरनिशी सुलभ आणि घरपोच गोल्ड लोन देऊ करते.

लघु, सूक्ष्म उद्योगांचे १ मेपासून मुंबईत प्रदर्शन

मुंबई: येत्या १ ते ३ मे दरम्यान 'महाराष्ट्र एम्पलॉयमेंट एक्सपो २०२२' चे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील अनेक लघु उद्योगकांना व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळणार असून, बँकेचीसह वॉर्ड ट्रेड सेंटर येथे हे प्रदर्शन होणार आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विकास संस्था 'झेप उद्योगिनी' आणि 'वी एम्पलॉयमेंट'च्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित केल्याची माहिती 'झेप उद्योगिनी'च्या पूर्णिमा शिरीषावर जारी दिली.

सेन्सेक्समध्ये ५३७ अंशांची घसरण

मुंबई, ता. २७: मंगळवारी वाढ दाखवणाऱ्या भारतीय शेअरबाजार निर्देशांकांनी आज एक टक्क्याच्या आसपास घसरण दाखविली व गेला दीड आठवडा साधारण त्याच पातळीत वर-खाली फिरत राहण्याची परंपरा कायम राखली. आज सेन्सेक्स ५३७.२२ अंश, तर निफ्टी १६२.४० अंश घसरला. आमेरिके व आशियाई शेअर बाजार आज तोटा दाखवत असल्याने भारतीय शेअर बाजारांनाही त्याचाच किता गिरवला. आज बँका, तसेच इंधन आणि ऊर्जा कंपन्यांच्या शेअरचे भाव पडले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५६,८९९.३९ अंशांवर, तर निफ्टी १७,०३८.४० अंशांवर स्थिरावला. अटवा एप्रिलपासून सेन्सेक्स ५६ हजार ते ५८ हजार या पातळीत फिरतो आहे. आज सेन्सेक्सच्या प्रमुख ३० शेअरपैकी २४ चे भाव कमी झाले, तर निफ्टीच्या ५० पैकी ३९ शेअरचे भाव घसरले.

खतांना ६१ हजार कोटीचे अंशदान

सकाळ न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, ता. २७: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी पोषक द्रव्य असलेल्या खातांवर सुमारे ६१ हजार कोटी रुपयांचे अंशदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याखेरीज महत्त्वाची हिंसाचारप्रस्त भागताली सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या केंद्रांची संपर्क व्यवस्था '२ जी' वरून '४ जी' मध्ये रूपांतरित करण्याचेही सरकारने ठरविले असून पथरीवाल्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान स्वनिधीला (एनपीडीएनए) आताही ६१ हजार कोटी अंशदान देण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रात १२९ मोबाईल टॉवरचे अद्ययावतकरण केले जाणार आहे. अशाच प्रकारे अजूनही अंशदान देण्यात येणार आहे.

'द्विटर'च्या धोरणकर्त्या विजया गड्डे निशाण्यावर सेन्सॉरशिपवर मस्क यांचा सवाल

न्यूयॉर्क, ता. २७ (वृत्तसंस्था): 'ट्विटर'चे संस्थापक एवॉन मस्क यांच्याकडे ट्विटरचा ताबा आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पणम अग्रवाल यांना कंपनीतून बाहेर पडावे लागेल, अशी चर्चा मंगळवारी (ता. २६) सुरू होती. आता ट्विटरच्या धोरण विभागाच्या प्रमुख विजया गड्डे या निशाण्यावर आहेत. ट्विटरच्या सेन्सॉरशिपसंबंधीच्या निर्णयांना गड्डे जबाबदार असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला होता. मस्क यांनी ट्विटरचे संपूर्ण हक्क विकत घेतल्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विजया गड्डे भावुक झाल्या व रडू लागल्याचे सांगण्यात येत आहे. मस्क यांनी विजया गड्डे यांच्या सेन्सॉरशिपच्या धोरणावर सवाल उपस्थित केला आहे. मस्क आणि ट्रंप यांचे चाहते गड्डे



एलआयसी आयपीओ ४ मेपासून ९ मेपर्यंत होणार विक्री; ९०२-९४९ रुपयांदरम्यान किंमत पट्टा

मुंबई, ता. २७: देरातील सर्वात मोठा आयपीओ म्हणून गाजत असलेला भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) बहुप्रतिक्षित आयपीओ अखेर येत्या ४ मे रोजी दाखल होत आहे. एलआयसीच्या वतीने आज मुंबईत पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा करण्यात आली.



मुंबई: आयपीओबाबतची घोषणा बुधवारी करताना एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार आणि 'दीप'चे सचिव तुहिन पांडे.

याआधीचे सर्वात मोठे आयपीओ २०२ पेटीएम आयपीओ १८ हजार ३०० कोटी रुपये २०१० कोल इंडिया १५ हजार ५०० कोटी रुपये २००८ रिलायन्स पॉवर ११ हजार ७०० कोटी रुपये

सप्ले सूट मिळेल. कर्मचाऱ्यांसाठी ५ टक्के शेअर तर पॉलिमीथायलसाठी १० टक्के शेअर राखीव असतील, असेही त्यांनी सांगितले. आधी सरकार ५ टक्के हिस्सा विकणार होते, पण आता केवळ ३.५ टक्के हिस्सा म्हणजे २२ कोटी ३३ लाख शेअर, २० हजार ५५७ कोटी रुपयांना विकणार आहे. तरीदेखील हा आयपीओ आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे, असे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात दीपमध्ये सचिव तुहिन पांडे यांनी सांगितले.

Table with 2 columns: आयपीओतील ठळक बाबी, विक्री खुली होण्याची तारीख, विक्री बंद होण्याची तारीख, किंमत पट्टा, शेअर बाजारात नोंदणीची तारीख, लॉट साईज, छोटे गुंतवणूकदार व कर्मचारी सवलत, पॉलिमीथायल सवलत

भांडवल बाजारातील सध्याचे वातावरण लक्षात घेता हा आयपीओ योग्य आकाराचा आहे. त्याला भांडवल पुरवठा कमी होणार नाही.

तुहिन पांडे, सचिव, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (दीप)

२०१९-२२ मधील ७८ हजार कोटीचे निवृत्तवृत्तीचे उर्ध्व पूर्ण करण्यासाठी एलआयसीमधील सुमारे ३६.६ कोटी किंवा ५ टक्के भागभांडवल विकून सरकार ६० हजार कोटीहून अधिक भांडवल उभारण्याची सरकारची योजना होती. त्यानुसार

एअर एशिया इंडिया खरेदीची एअर इंडियाची तयारी

मुंबई, ता. २७: एअर इंडियाने दिलेल्या एअर एशिया इंडियाचे अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाला भारतीय स्पर्धा आयोगाने (सीआय) अधिसूचित केले आहे.

नव्या अधिसूचनेनुसार, एअर इंडिया एअर एशिया इंडियाचे संपूर्ण इन्व्हेस्टी शेर खरेदी करणार आहे. सध्या, टाटा समूहकडे एअर एशिया इंडियाच्या भाग भांडवलपैकी ८३.६७ टक्के हिस्सा आहे. या दोन्ही एअरलायन्स टाटा समूहाचे चालवल्या जाताना, एअर इंडिया ही टाटा समूहाच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे, तर एअरएशिया इंडियामध्ये मलेशियाच्या एअर एशियाच्या १६.३३ टक्के हिस्सा आहे. टाटाकडे मालकीहक्क एलएअर आता एअर इंडिया एम्पायर्सला आपली २० टक्के हिस्सा देशांतर्गत मार्गावर चालविण्याचे बंधन आहे. त्यामुळे अशाप्रकारे तो नियम पाठला जाईल, अशीही चर्चा आहे.

Sanofi India Limited advertisement including logo, name, address, contact info, and financial table for FY 2022.

Kansai Paint and Nerolac advertisement including logos, product names, and contact information.

Table with 6 columns: अ. नं., प्रक्षेत्राचे नाव, आंबा बाग क्र., बागेतील झाडे (बाण), फळधारणा झालेल्या झाडांची संख्या, अनामत रक्कम, निविदा फॉर्म फी रुपये (विना परतावा)

Table with 5 columns: क्र. तपशील, तिमाहीअखेर ३१.०३.२०२२, मागील तिमाहीअखेर ३१.१२.२०२१, संबंधित तिमाहीअखेर ३१.०३.२०२१, चालू वर्षाअखेर ३१.०३.२०२२, मागील वर्षाअखेर ३१.०३.२०२१

